

उप आयुक्त (पुरवठा), गट - अ या पदावरील
अधिकार्यांची दि.१.१.२०२२, दि.१.१.२०२३
व दि.१.१.२०२४ रोजीची स्थिती दर्शविणारी
तात्पुरती ज्येष्ठता यादी...

महाराष्ट्र शासन

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : ज्येष्ठता- २१२४/प्र.क्र. ४/ना.पु.१५,

मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २ एप्रिल, २०२४.

संदर्भ :- १) शासन परिपत्रक, क्र. ज्येष्ठता-२१२१/प्र.क्र.१२/ना.पु.१५, दि.३१.१२.२०२१.

२) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही २०१६/प्र.क्र.२८१/१२, दि.२१.०६.२०२१.

३) शासन आदेश, क्र.पदोन्न-२०२१/प्र.क्र.१३०/ना.पु.१५, दि.१०.०१.२०२३.

प्रस्तावना :-

संदर्भ क्र.१ येथील शासन परिपत्रकान्वये विभागाच्या अधिनस्त पुरवठा यंत्रणेतील उप आयुक्त (पुरवठा), गट-अ या पदावरील अधिकार्यांची दि.१.१.२०२१ ची स्थिती दर्शविणारी अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संदर्भ क्र.२ येथील सा.प्र.वि. च्या शासन अधिसूचनेन्वये नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील नियम ३ (२) अनुसार सेवाज्येष्ठता यादीतील ज्येष्ठतेचा दिनांक व ज्येष्ठतेचा क्रमांक निश्चित करण्यात आला आहे.

आता, उप आयुक्त (पुरवठा), गट-अ यांची दि. ०१.०१.२०२२, दि. ०१.०१.२०२३ व दि. ०१.०१.२०२४ ची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन परिपत्रक :-

१. पुरवठा यंत्रणेतील उप आयुक्त (पुरवठा), गट-अ या पदावरील अधिकार्यांची दि. ०१.०१.२०२२ व दि.०१.०१.२०२३ रोजीची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठता यादी सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये व दि.१.१.२०२४ रोजीची स्थिती दर्शविणारी तात्पुरती ज्येष्ठता यादी सोबतच्या परिशिष्ट-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. सर्व उप आयुक्त (पुरवठा) यांना विनंती करण्यात येते की, सदर तात्पुरत्या ज्येष्ठता सूचीची विभागाच्या प्रत संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावी.

३. सदर ज्येष्ठता सूचीबाबत संबंधित अधिकार्यांचे आक्षेप असल्यास, त्यांनी ते त्यांच्या आक्षेपाच्या समर्थनार्थ योग्य पुराव्यासह/प्रमाणपत्रासह शासनास या परिपत्रकाच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत napu१५.mhpds@gov.in या शासकीय ई-मेलवर सादर करण्यात यावे जेणेकरून त्याबाबत पडताळणी करून सेवाज्येष्ठता यादीत आवश्यक त्या दुरुस्त्या करणे शक्य होईल.

४. उपरोक्त विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही व सदरची ज्येष्ठता सूची अंतिम केली जाईल, यांची सर्वांनी नोंद घ्यावी.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०४०२११२७४२५७०६ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अस्मिता पाटील)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) सर्व विभागीय आयुक्त,
- २) सर्व उप आयुक्त (पुरवठा),
- ३) निवड नस्ती, ना.पु.१५.

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठता-२१२४/प्र.क्र.०४/ना.पु.१५, दिनांक २ एप्रिल, २०२४ सोबतचे परिशिष्ट-अ

१. संवर्गाचे नाव : उप आयुक्त (पुरवठा), गट-अ २. वेतनश्रेणी : एस-२५ : ७८८००-२०९२०० ३. दिनांक ०१ जानेवारी, २०२२ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी (दि.०१.०१.२०२१ ते ३१.१२.२०२१ या कालावधीत कार्यरत अधिकाऱ्यांची) व दिनांक ०१ जानेवारी, २०२३ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी (दि.०१.०१.२०२२ ते ३१.१२.२०२२ या कालावधीत कार्यरत अधिकाऱ्यांची)									
नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	श्री/श्रीम.	शासकीय अधिकाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१.	श्री.	रमेश शेषराव आडे	पदोन्नती	२४-०३-१९६७	वि.जा.(अ)	०७-०९-२०१५	०७-०९-२०१५	३१-०३-२०२५	-

(अस्मिता पाटील)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठता-२१२४/प्र.क्र.०४/ना.पु.१५, दिनांक २ एप्रिल, २०२४ सोबतचे परिशिष्ट-ब

१. संवर्गाचे नाव : उप आयुक्त (पुरवठा), गट-अ २. वेतनश्रेणी : एस-२५ : ७८८००-२०९२०० ३. दिनांक ०१ जानेवारी, २०२४ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी (दि.०१.०१.२०२३ ते दि. ३१.१२.२०२३ या कालावधीत कार्यरत अधिकाऱ्यांची)									
नियम ३ (२) (ब) नुसार ज्येष्ठता क्रमांक	श्री/ श्रीम.	शासकीय अधिकाऱ्याचे नाव	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्म दिनांक	प्रवर्ग	नियम ३ (२) (अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१.	श्री.	रमेश शेषराव आडे	पदोन्नती	२४-०३-१९६७	वि.जा.(अ)	०७-०९-२०१५	०७-०९-२०१५	३१-०३-२०२५	-
२.	श्री.	लिलाधार माणिकराव दुफारे	पदोन्नती	१९-०५-१९६६	अ. जा.	१०-०१-२०२३	१०-०१-२०२३	३१-०५-२०२४	-
३.	श्री.	अनिल हरिदास बन्सोड	पदोन्नती	०५-०५-१९६९	अ. जा.	१०-०१-२०२३	१०-०१-२०२३	३१-०५-२०२७	-

(अस्मिता पाटील)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.